

अवलत् = वलत् adj. *weiss*, m. die *weisse Farbe* स्वामीं zu AK. 4, 1, 4, 22 im ÇKD.R.

अवलग्नि (von लग् mit अव) 1) adj. *herabhängend* (लग्न) H. an. 4, 155. MED. n. 189. — 2) m. n. *Taille* AK. 2, 6, 2, 30. H. 607. an. MED.

अवलम्ब (von लम्ब् mit अव) m. 1) *das an-Etwas-Herabhängen, das sich-an-Etwas-Hängen, auf-Etwas-Stützen* (auch in übertr. Bed.): तत्त्वालावलम्बाः (चन्द्रकाता:) MEGH. 71. चित्रलेखादत्तस्तावलम्बा VIKR. 11, 1. कुनूपतिभवनदारसेवावः BHART. 1, 66. — 2) *Stütze, Anhalt*: सावलम्बगमना RAGH. 19, 50. नपसि निवलम्बे KĀT. 4. संतातिष्क्रेनिरवलन्बानो कुलानाम् Cāk. 91, 12. — 3) *Anhang*: पृष्ठावाव इति पशुकामस्याति Āçv. ČR. 10, 3. KĀT. ČR. 23, 5, 2, 14, 28. MAç. 7, 12 in Verz. d. B. H. 73. — 4) *eine senkrechte Linie* WILS.

अवलम्बवक् (wie eben) N. eines Metrums COLEBR. Misc. Ess. II, 137 (III, 52).

अवलम्बन (wie eben) n. *das sich - an - Etwas - Hängen, auf - Etwas - Stützen, an - Etwas - Halten*: शिक्षावः Suçr. 1, 171, 21. मम सैव (वेत्रयष्टि): जाता — अवलम्बनार्थम् (v. I. °नाय) Cāk. 100. सर्वा अवलम्बनं कृता sich auf die Freundin stützend Cāk. CH. 117, 10. उद्धरयो ऽस्मि युष्माभिरवलम्बनरज्ञुभिः VID. 231. तया — भवतो ऽवलम्बनार्थ कृतः प्रसारितः PĀNKAT. 216, 13. KUMĀRAS. 3, 66. मम पुच्छे करावलम्बनं कृतोत्पत्ति, HIT. 41, 16. निवलम्बन ohne Stütze Cāk. CH. 137, 11 (v. I. °लम्ब).

अवलम्बित् (wie eben) adj. *herabhängend, an Etwas hängend, sich auf Etwas stützend, sich auf oder an Etwas lehnend, sich an Etwas befindend*: पुष्पभारवलम्बितः (तर्हभिः) R. 2, 96, 3. इमे च चिपुलास्तालाः सत शावावलम्बितः 4, 9, 89. SIV. 5, 104. RAGH. 15, 49. गवान्नावरावलम्बिता (घरोण) 19, 7. भुजावः KUMĀRAS. 7, 37. परित्रिनासावः Cāk. 62, 15. चरमाचलचृडवलम्बिति (चन्द्रमासि) HIT. 9, 5. अपारधूपपदावः RAGH. 5, 66. अपे हि निदा नयनावलम्बिती ललाट्देशाडुपसर्पतीव माम् MĀKĀH. 46, 7. शापात्ताशावः KATHĀS. 17, 28. त्राणाः — शिरःपारावलम्बितः: Suçr. 2, 19, 20.

अवलित् adj. s. u. लिप् mit अव; davon अवलितता (H. 316) und अवलितत (R. 5, 89, 59) *stolzes, hochmüthiges Betragen*.

अवलुचन (von लुच् mit अव) n. *das Ausreissen*: केशानाम् R. 6, 98, 25. einer Naht Suçr. 1, 94, 5.

अवलुएठन (von लुएठ् mit अव) n. *das Berauben*: सार्यावः KATHĀS. 22, 71.

अवलुम्पन (von लुप्, लुम्प् mit अव) n. *das plötzliche Aufspringen*: einer Wolfes MBu. in LA. 48, 4.

अवलेख (von लिख् mit अव) m. *Abgekratztes* Suçr. 2, 365, 3.

अवलेखन (wie eben) 1) n. *das Kratzen* Suçr. 4, 316, 4, 8. — 2) °नी f. ? KAUç. 36, 39, 49.

अवलेप (von लिप् mit अव) m. *Beschmierung, Besuchung* H. an. 4, 206. MED. p. 24. मुखावः Suçr. 1, 155, 1. — 2) *Schmückung* (भूषण) MED. (हृषण H. ist wohl nur ein Druckfehler). — 3) *Verbindung, Vereinigung* (सङ्ग) TRIK. 3, 3, 273. — 4) *Stolz, Hochmuth* TRIK. (lies गर्व st. वर्ग). H. an. MED. R. 5, 93, 4. RAGH. 5, 53. 8, 35. VIKR. 5, 8. SÄH. D. 36, 11. अत्रावलेपं करिष्यति PĀNKAT. 82, 14. वलावलेपत् DEV. 10, 2. pl. MEGH. 14.

अवलपन Part 1, Petersburg 1855

अवलपन (wie eben) n. *stolzes, hochmüthiges Benehmen* R. 1, 44, 9, 36.

अवलेक्ष (von लिक् mit अव) m. *Latwerge, Paste mit Zucker u. s. w. zum Lecken* Suçr. 2, 73, 20. 448, 19. अवलेक्षकल्पना ÇĀBÑG. in Verz. d. B. H. 283 (XIV).

अवलेक्षका (von अवलेक्ष) f. dass. Suçr. 1, 94, 5.

अवलोक (von लोक् mit अव) m. *Betrachtung*: नवशप्यावलोकाय VIKR. 120. अङ्गावः SÄH. D. 67, 8. नाडीपरीक्षावः Verz. d. B. H. No. 992. यावदेनमवलोकमार्गं (auf dem Wege, von dem aus eine Betrachtung gestattet ist) प्रतिपालयामि VIKR. 38, 5.

अवलोकक (wie eben) adj. *spectatus*: प्रेषितस्ते पदा वीर कृनूमानवलोककः (als Späher) R. 6, 101, 13.

अवलोकन (wie eben) n. *das Hinblicken, Schauen, Anblick, Erblicken, Blick* H. 377. अस्ति चास्य भूपते: सपरिषदो ऽवलोकनकुतूहलम् PRAB. 3, 1. दिशो नो (nicht) बूद्धवलोकनकमाः RAGH. 11, 60. अव यावदेशामवलोकनम् — कुर्वति PĀNKAT. 245, 8. तदवलोकनकाण्ठप्रभृति HIT. 39, 21. भुवनावः MĀKĀH. 50, 21. राजमार्गावलोकनं करोति VET. 23, 16. सञ्चरितावः KATHĀS. 24, 227. परत्त्वावः Suçr. 2, 164, 3. दिग्वलोकनप्रासाद् *ein Palast*, von dem man nach allen Gegenden hin sehen kann Cāk. CH. 141, 8. योगनिदातविशैदि: पावनैरवलोकनैः RAGH. 10, 14.

अवलोकित (wie eben) 1) adj. s. u. लोक् mit अव. — 2) m. = अवलोकितेश्वर TRIK. 1, 1, 17. H. an. 5, 18. MED. t. 230. BURN. INTR. 224.

अवलोकितेश्वर (श्र° + ईश्वर) m. N. pr. eines Bodhisattva, der bei den nördlichen Buddhisten im höchsten Ansehen steht, BURN. INTR. 115, 117, 120, 220, 222, 224, 226 und ebend. N. 1. 290. 339. 542. 619. Lot. de la b. l. 261. fgg. 301. 352. 428.

अवलोकिन् (von लोक् mit अव) adj. *schauend, blickend*: चतुरावलोकिनः (चन्द्रयः) KUMĀRAS. 5, 49.

अवलोभन (von लुभ् mit अव) n. *sinnliche Begierde*, s. अनवलोभन.

अवलोम् adj. von 1. अव + लोमन् P. 5, 4, 75. VOP. 6, 76.

अवलुग्न (3. अ - व° + ग) m. *Vernonia anthelmintica Willd.*, eine jährige Pflanze, AK. 2, 4, 2, 14. AINSLIE, MAT. IND. 2, 54. Suçr. 1, 221, 12, 2, 67, 5 (vgl. 12).

अवलुग्नी f. N. eines giftigen Insects Suçr. 2, 288, 15.

अववट (von वट् mit अव) m. *üble Nachrede* in उरववट (s. d.).

अववट्टन (wie eben) n. *übles Nachreden* SÄS. zu AIT. BR. 5, 23.

अववटित् (wie eben) m. *der die letzte Rede hat, der Entscheidende*: तस्माद्वायेतेहि पितरं पुत्रा निष्ठावो ऽववटितेयाचत्ते AIT. BR. 5, 14.

अववर्णा (von वर्ण् mit अव) n. *das Beregnen* KĀT. ČR. 1, 7, 13.

अववाट (von वट् mit अव) m. 1) *üble Nachrede, Tadel* H. an. 4, 136. MED. d. 43. — 2) *Befehl* AK. 2, 8, 4, 25. H. 277. an. MED. — 3) *Vertrauen* H. an. MED. — 4) *Unterweisung* (buddh.) BURN. Lot. de la b. l. 304. fgg. — Vgl. अववाट.

अवव्रंश (von व्रश् mit अव) m. *Splitter, Spahn*: उत्तमकस्य Cāt. BR. 12, 4, 2, 3.

अववश् (3. अ - वश्) adj. f. अ. 1) *keinem fremden Willen unterthan, unabhangig, frei* AV. 6, 42, 3, 43, 2. Gegens. सर्वाङ्गन् Cāk. 108, v. l. *ungezügelt*: अवशेन्द्रियचित् HIT. I, 16. लोभम् PRAB. 78, 5. — 2) *keinen eigenen Willen habend, wider Willen versahrend, invitatus*: तैर्यते ऽवशः